

सन २०२५ पासून राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती / यांचा माहिती फलक (अल्प परिचय) प्रदर्शित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक : GAD-४९०२२/५०/२०२४-GAD (DESK-२९)
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.
दिनांक : १० जानेवारी, २०२५.

संदर्भ:- GAD-49022/65 /2024-GAD (DESK-29), दिनांक २७.१२.२०२४.

परिपत्रक :-

सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

२. संदर्भाधीन शासन परिपत्रक सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यांनाही लागू करण्यात येत आहे.
३. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करताना त्यांचे जीवनचरित्र (अल्प परिचय) दर्शविणारा फलक लावण्यात यावा.
४. राष्ट्र पुरुष /थोर व्यक्ती यांच्या जीवनचरित्राची (अल्प परिचय) माहिती शासनाच्या <https://gad.maharashtra.gov.in> या वेबसाईटवरील “जयंती फलक” या शिर्षाखाली (Category) वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल.
५. राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती यांचे जीवनचरित्राबाबतची (अल्प परिचय) माहिती २३ इंच x २५ इंच आकाराच्या सनबोर्डवर छापून सनबोर्ड तयार करण्यात यावेत.
६. याबाबत होणारा खर्च संबंधित कार्यालयाच्या कार्यालयीन खर्चातून भागविण्यात यावा.
७. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०११०११३४०४९००७ असा आहे. सदरचे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(दिलीप देशपांडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

५. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव (प्र.ना.उ.सु.) (अति.कार्य.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व अपर मुख्य सचिव सचिव / प्रधान सचिव / मंत्रालय, मुंबई.
८. सर्व मंत्रालयीन विभाग.

यांना विनंती करण्यात येते की, आपल्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व शासकीय / निमशासकीय तसेच महाविद्यालये व शाळा यांना सदर परिपत्रकाची प्रभावी तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत आपल्या स्तरावरून देखील सूचना देण्यात याव्यात.

९. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने
१०. सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रशा-४) यांना माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीकरीता.
११. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (प्रसिध्दी देण्यासाठी)
१२. सर्व विभागीय आयुक्त.
१३. सर्व जिल्हाधिकारी.
१४. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१५. आयुक्त, सर्व महानगरपालिका
१६. निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली
१७. निवड नस्ती (कार्या-जपुक)